

July 23, 2025

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001

**Scrip Code:** 500135

**National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza, C/1, Block G,

Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051

**Trading Symbol: EPL** 

Sub. : Newspaper publication with respect to special window for re-lodgement of transfer

requests of physical shares of EPL Limited ("Company")

Ref.: Regulations 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) ("SEBI LODR Regulations")

ISIN: INE255A01020

Dear Sir/ Madam,

We wish to inform you that the Company has, in terms of the provisions of the Circular dated July 2, 2025, bearing reference no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97, issued by the Securities and Exchange Board of India, published newspaper advertisement(s) with respect to opening of a special window, for a period of six months i.e. from July 7, 2025 till January 6, 2026, to facilitate the re-lodgement of transfer requests, which had been lodged, prior to the deadline of April 1, 2019, and which were rejected/ returned/ not attended to, in view of deficiency(ies) in the documents/ process/ otherwise.

The copy(ies) of such newspaper advertisement(s) published in following newspapers today i.e. on July 23, 2025 are enclosed herewith for reference:

- Business Standard, All India Edition(s) (in English) (while the advertisement is published in all editions of Business Standard, in India, only one of them published in Business Standard, Mumbai Edition, is enclosed herewith for reference);
- Navshakti, Mumbai Edition (in Marathi).

The above newspaper advertisement(s) are also available on the website(s) of the Company at www.eplglobal.com.

This is for your information and records.

Thanking you.

Yours faithfully, For **EPL Limited** 

**Onkar Ghangurde** 

Head - Legal, Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above



NMC proposes to develop a component of Orange City Street Project, a Mixed-Use Complex at Plot No. 3 along the Khamla-Jaitala Road. NMC plans to implement this Project on Public Private Partnership (PPP) mode through the Design-Build-Finance-Operate and Sale (DBFOS) model. NMC is therefore calling for proposals from established Infrastructure Developers to be appointed as the Developer for this prestigious project. Details of this tender is available on the Government website www.mahatenders.gov.in.

Bidding Process Timelines: 1. RFP Sale: 22/07/2025 to 12/08/2025 till 5p.m. 2. Pre-Bid Meeting: 30/07/2025 at 4.00 p.m. 3. RFP Online & Hard Copy Submission End Date: 12/08/2025 till 5.00 p.m. 4. Earnest Money Deposit /Bid Security: Rs. 1,70, 00, 000/- (Rupees One Crore and Seventy Lacs only). 5. Tender Fees (Non-Refundable): Rs. 50.000/-(Rupees Fifty Thousand only) plus applicable GST.

Advt No. 291 PR Date 21.07.2025

Executive Engineer (Project-II) Nagpur Municipal Corporation.



## **Petronet LNG Limited**

**NOTICE INVITING TENDER (NIT)** FOR COMPREHENSIVE PROJECT INSURANCE OF PETROCHEMICAL COMPLEX AT PETRONET LNG LIMITED, DAHEJ, GUJARAT

Petronet LNG Limited (PLL) invites proposals through Competitive Bidding from experienced and financially sound Insurance Companies for Comprehensive Project Insurance of Petrochemical Complex at Petronet LNG Limited, Dahej, Gujarat

Interested Insurance Companies are requested to visit our website www.petronetlng.in for detailed eligibility criteria along with other necessary details for issuance of Tender Document.

> Chief Manager (C&P) PETRONET LNG LIMITED 1st Floor, World Trade Centre, Babar Road, Barakhamba Lane, New Delhi-110 001, India. Tel: No. +91-11-23472525 Email: cnp@petronetIng.in

### **EPL Limited**

epl Corporate Office: Top Floor, Times Tower, Kamala City, Senapati Bapat Marg. Lower Parel, Mumbai 400013. Tel.: +91 22 2481 9000/9200: Fax: +91 22 24963137

 $\textbf{E-mail}: \underline{compliance of ficer@eplglobal.com}; \textbf{Website}: \underline{www.eplglobal.com}$ SPECIAL WINDOW FOR RE-LODGMENT OF TRANSFER REQUESTS OF

## PHYSICAL SHARES OF EPL LIMITED

NOTICE is hereby given that in terms of the provisions of the Circular dated July 2, 2025, bearing reference no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/ CIR/2025/97, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), a pecial Window has been opened, for a period of six months i.e. from July 7 2025 till January 6, 2026, to facilitate the re-lodgement of transfer requests which had been lodged, prior to the deadline of April 1, 2019 fixed by the SEBI for transfer of physical shares, with EPL Limited ("Company") and/or its Registrar and Share Transfer Agents viz. Bigshare Services Pvt. Ltd. ("RTA") and which were rejected/ returned/ not attended to, in view of deficiency(ies in the documents/ process/ otherwise.

Accordingly, we request the shareholders and such other persons, whose ransfer requests were rejected/ returned/ not attended to, as mentioned above to avail the benefit of this opportunity and get in touch with the RTA o the Company, at the below mentioned address, for submission of necessar documents with respect to transfer of physical shares of the Company

### Bigshare Services Pvt. Ltd.

Unit: EPL Limited; Address: Office No: S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400093; Tel.: 022-62638200/222/223:

Email: investor@bigshareonline.com

For more information in this regard, the concerned shareholders may get in touch with the Company/ RTA or visit www.eplglobal.com/investors

For EPL Limited

Sd/

Place : Mumbai Date: July 22, 2025

Onkar Ghangurde **Head-Legal, Company Secretary 8** Compliance Officer



Place of Signing: New Delhi

Date: 22.07.2025

# **KEI INDUSTRIES LIMITED**

Read, Office: D-90, Okhla Industrial Area, Phase I, New Delhi-110 020 Phone: 91-11-26818840/26818642, Website: www.kei-ind.com E-mail Id: cs@kei-ind.com (CIN: L74899DL1992PLC051527)



## **UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30. 2025**

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015

The Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2025 ("Financial Results") have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on Tuesday, July 22, 2025.

The said Financial Results along with the Limited Review Report have been posted on the Company's webpage at https://www.kei-ind.com/investor-relations/financial-performance/quarterly-results/ and on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and can be accessed by scanning the QR Code provided below:

For KEI Industries Limited

Sd/-

**Anil Gupta** Chairman-cum-Managing Director

DIN: 00006422

# ....Continued from previous page

The Price Band, Floor Price and Issue Price will be determined by our Company in consultation with the Book Running Lead Manager, on the basis of assessment of market demand for the Equity Shares offered through the Book Building Process and on the basis of the quantitative and qualitative factors described below. Investors should read the following basis with the sections titled "Risk Factors", "Financial Information" and the chapter titled "Our Business" beginning on page nos. 26, 159 and 107 respectively, of this Red Herring Prospectus to get a more informed view before making any investment decisions. The trading price of the Equity Shares of Our Company could decline due to these risk factors and you may lose all or part of your investments

Some of the qualitative factors and our strengths which form the basis for the Issue Price are:

- Experienced Management team
- Quality Assurance
- Long Standing Relations Well Established Manufacturing Set up
- Scalable Business Model
- Diversified Product mix with Strong focus on value added products

For more details on qualitative factors, refer to chapter "Our Business" on page no 107 of this Red Herring

### **Quantitative Factors**

The information presented in this section is derived from our Restated Financial Statements. For more details on financial information, investors please refer the chapter titled "Financial Statements as Restated" on page no. 159 of this Red Herring Prospectus. Investors should evaluate our Company taking into consideration its earnings and based on its growth strategy.

Some of the quantitative factors which may form the basis for computing the price are as follow Basic and Diluted Farnings / Loss Per Share ("FPS")

The basic and briation carrier of characters of the basic and briation			
Year ended March 31,	Basic & Diluted (Based on equivalent weighted avg. shares)		
Tear ended march 31,	EPS (in ₹)	Weights	
2025	7.60	3	
2024	3.18	2	
2023	1.49	1	
Weighted Average	5	.11	

l Lowest

Basic EPS has been calculated as per the following formula:

(Net profit/ (loss) as restated, attributable to Equity Shareholders)/ (Weighted average number of Equity Shares outstanding during the year/period)

Diluted EPS has been calculated as per the following formula

(Net profit/ (loss) as restated, attributable to Equity Shareholders)/ (Diluted Weighted average number of Equity Shares outstanding during the year/period)

- Basic and Diluted EPS calculations are in accordance with Accounting Standard 20 "Farnings per Share" notified under section 133 of Companies Act, 2013 read together with paragraph 7 of Companies (Accounting) Rules, 2014.
- d The above statement should be read in conjunction with Significant Accounting Policies and Notes to Restated Financial Statements as appearing in "Annexure IV & V - Financial Information" beginning on page no. 159 Red

# 2. Price Earnings Ratio ("P/E") in relation to price band of ₹ 102 to ₹ 108 per Equity Share of face value of ₹

Particulars	of the Price Band		the Price Band
Based on basic and diluted EPS for Fiscal 2025	13.42		14.21
Industry P/E ratio			
Particulars P/E			
Highest			97.1

P/E at the lower end P/E at the higher end

12

Industry Average 46.4 Notes: The industry high, low and average has been considered from the Capital Market, Volume XXXX/ 12/40STPDT012 Jul 21 - Aug 03, 2025. Industry "Plastic Products")

3. neturii oli Net wortii (nonw)		
Year ended March 31,	RoNW (%)	Weight
2025	35.97%	3
2024	23.49%	2
2023	14.41%	1
Weighted Average	28.	22%

**Note:** Return on Net worth has been calculated as per the following formula:

RoNW = (Net profit/loss after tax, as restated ),

(Net worth excluding preference share capital and revaluation reserve)

# **BASIS OF ISSUE PRICE**

4. Net Asset Value (NAV)		
Financial Year NAV (₹)		
NAV as at March 31, 2025	21.12	
NAV after Issue		
- At Floor Price	45.03	
- At Cap Price	46.80	
Issue Price [●]		

Note: Net Asset Value has been calculated as per the following formula: (Net worth excluding preference share capital and revaluation reserve)/

(Outstanding number of Equity shares at the end of the year)

5. Key Performance Indicators

The KPIs disclosed below have been approved by a resolution of our Audit Committee dated June 20, 2025 and the 7. members of the Audit Committee have verified the details of all KPIs pertaining to our Company. Further, the members of the Audit Committee have confirmed that there are no KPIs pertaining to our Company that have been disclosed to any investors at any point of time during the three years period prior to the date of filing of this DRHP Further, the KPIs herein have been certified by M/s. Jagdish & Harish, Statutory Auditor, by their certificate dated June 20, 2025. For further details, please refer to the sections entitled "Our Business" and "Management's Discussion and Analysis of Financial Condition and Results of Operations" beginning on pages 107 and 191

respectively.				
Particulars	Consolidated	Standalone		
Farticulars	Fiscal 2025	Fiscal 2024	Fiscal 2023	
Revenue from Operations	8,237.85	5,425.02	5,461.30	
EBITDA (1)	1,558.26	578.95	321.40	
EBITDA Margin (%) (2)	18.92%	10.67%	5.89%	
Restated profit for the period / year	760.54	318.00	149.22	
Restated profit for the period / year Margin (%) (3)	9.23%	5.86%	2.73%	
Return on Equity ("RoE") (%) (4)	43.86%	26.62%	15.53%	
Return on Capital Employed ("RoCE") (%) (5)	43.50%	35.13%	24.52%	
Net Debt / EBITDA Ratio (6)	1.30	0.71	0.29	

(1) EBITDA is calculated as restated profit for the year plus tax expense plus depreciation and amortization plus finance costs plus exceptional items.

(2) EBITDA Margin is calculated as EBITDA divided by revenue from operations (3) Restated profit for the year margin is calculated as restated profit for the period / year divided by revenue from

(4) RoE is calculated as Net profit after tax divided by Average Equity.

(5) RoCE is calculated as Earnings before interest and taxes (EBIT) divided by Capital Employed.

(6) Net Debt/ EBITDA is calculated as Net debt divided by EBITDA. We shall continue to disclose these KPIs, on a half yearly basis, for a duration that is at least the later of (i) two years

after the listing date: and (ii) the utilization of the issue proceeds disclosed in the objects of the issue section of the Red Herring Prospectus. We confirm that the ongoing KPIs would be certified by the statutory auditor of our

# Explanation for the Key Performance Indicators

Revenue from operations: Revenue from operations represents the total turnover of the business as well as rovides information regarding the year over year growth of our Company.

EBITDA: EBITDA is calculated as Restated profit / loss for the period plus tax expense plus depreciation and amortization plus finance costs and any exceptional items. EBITDA provides information regarding the operational efficiency of the business of our Company.

EBITDA margin: EBITDA Margin the percentage of EBITDA divided by revenue from operations and is an indicator of the operational profitability of our business before interest, depreciation, amortization, and taxes. Restated profit for the period / year: Restated profit for the period / year represents the profit / loss that our Company makes for the financial year or during a given period. It provides information regarding the profitability or

the business of our Company. Restated profit for the period / year margin: Restated profit for the period / year Margin is the ratio of Restated profit for the period / year to the total revenue of the Company. It provides information regarding the profitability of the business of our Company as well as to compare against the historical performance of our business.

Return on Equity ("RoE"): RoE refers to Restated profit for the period / year divided by closing Equity for the period. Equity is calculated as equity at ending of the period. RoE is an indicator of our Company's efficiency as it measures our Company's profitability. RoE is indicative of the profit generation by our Company against the equity

Return on Capital Employed ("RoCE"): RoCE is calculated as Earnings before interest and taxes (EBIT) divided by Capital Employed by the Company for the period. RoCE is an indicator of our Company's efficiency as it measures our Company's profitability. RoCE is indicative of the profit generation by our Company against the capital employed. Net Debt/ EBITDA: Net Debt to EBITDA is a measurement of leverage, calculated as a company's interest-bearing

company to pay back its debt if net debt and EBITDA are held constant. 6 Set forth below are the details of comparison of key performance of indicators with our listed industry

	For the period ended March 31, 2025		
Particulars	B. D. Industries (Pune) Limited (a)	Nilkamal Limited	Time Technoplast Limited
Revenue from Operations	8,237.85	3,31,276.06	5,45,704
EBITDA	1,558.26	29,403.76	79,022
EBITDA Margin (%)	18.92%	8.88%	14.48%
Restated profit for the year	760.54	10,680.53	39,445
Restated profit for the year Margin (%)	9.23%	3.22%	7.23%
Return on Equity ("RoE") (%)	43.86%	7.18%	13.32%
Return on Capital Employed ("RoCE") (%)	43.50%	10.10%	18.09%
Net Debt / EBITDA Ratio	1.30	0.79	0.59

### Past Transfer(s) / Allotment(s)

There has been no issuance of Equity Shares or convertible securities, (excluding the shares issued under issuance of bonus shares), during the 18 months preceding the date of this Red Herring Prospectus, where such issuance is equal to or more than 5% of the fully diluted paid-up share capital of the Company (calculated based on the Pre-Issue capital before such transaction(s)), in a single transaction or multiple transactions.

There have been no secondary sales / acquisitions of Equity Shares or any convertible securities, excluding the shares acquired / sold via gift deed, (where promoter / promoter group entities or shareholder(s) having the right to nominate director(s) in the Board of the Issuer Company are a party to the transaction) equivalent to or exceeding 5% of the fully diluted paid-up share capital of the Company(calculated based on the Pre-Issue capital before such transaction(s)), whether in a single transaction or a group of transactions during the 18 months preceding the date of this Red Herring Prospectus. Further we had not undertaken any primary / new issuance of Equity Shares or any convertible securities during

the period of preceding three years from the date of this Red Herring Prospectus except for issuance of equity shares on bonus issue as disclosed in the section entitled "Capital Structure" on page 71 of this Red Herring Prospectus and there have been no secondary sales / acquisitions of Equity Shares or any convertible securities (where promoter / promoter group entities or shareholder(s) having the right to nominate director(s) in the Board of the Issuer Company are a party to the transaction) during the period of preceding 3 years from the date of this Red Herring Prospectus, excluding the shares acquired / sold via gift deed, as disclosed in the section entitled "Capital Structure" on page 71 of this Red Herring Prospectus.

Weighted average cost of acquisition ("WACA"), IPO Floor Price and Cap Price

Since there are no such transaction to report to under (a), (b) and (c) above, comparison of Weighted Average Cost of Acquisition (WACA) with IPO Floor Price & Cap Price is not possible

Past Transactions	WACA	IPO Floor Price - 102	IPO Cap Price - 108
WACA of Primary issuance*	NIL	NA	NA
WACA of Secondary transactions**	NIL	NA	NA
* Evaluating the obarge issued under issuence of horse obarge			

Excluding the shares issued under issuance of bonus shares \*\* Excluding the shares acquired / sold for minimum requirement of 7 shareholders at the time of conversion from

Private Limited to Public Limited

8. Comparison with Industry Peers Peer Group Comparison of Accounting Ratios:

RONW from per Value **Particulars** CMP share Operation Basic Diluted Basic Diluted (%) (₹) (₹ in Lakhs) (₹) B. D. Industries 8.237.85 (Pune) Limited 7.60 7.60 35.97% 21.12 10.00 Peer Group \*\* 3,31,276.06 Nilkamal Limited# 1.785.95 71.32 71.32 25.04 25.04 7.18% 997.48 10.00 Time Technoplast

25.94

25.94

58.07

4.392.30 75.64 75.64 58.07 Limited# \* CMP for our Company shall be considered as Issue Price

443.60

\*\*Source: www.bseindia.com.

Limited#

Supreme Industrie:

(i) All the financial information is based on the Restated Financial Statements for the year ended March 31, 2025

(on Consolidated basis). All the financial information for listed industry peer mentioned above are on a Consolidated basis sourced from the Annual Reports/Information of the peer company submitted to stock exchanges for the year ended March

31, 2025. (iii) Current Market Price (CMP) is the Closing Price of Peer Group Scripts as on June 30, 2025.

17.1

17.1

(iv) Considering the nature and size of business of the Company, the peers are not strictly comparable. However,

above Companies have been included for broad comparison. The Company in consultation with the Book Running Lead Manager believes that the Issue price of ₹ [•] per liabilities minus cash or cash equivalents, divided by its EBITDA. It shows how many years it would take for a share for the Public Issue is justified in view of the above parameters. The investors may also want to peruse the Risk

Factors and Financials of the Company including important profitability and return ratios, as set out in the Financial Statements included in this Red Herring Prospectus to have more informed view about the investment proposition. The Face value of the Equity Shares is ₹10 per share and the Issue Price is [•] times of the face value i.e. ₹ [•] per

# **BOOK RUNNING LEAD MANAGER TO THE ISSUE**



ARYAMAN FINANCIAL SERVICES LIMITED 60, Khatau Building, Ground Floor, Alkesh Dinesh Modi Marg, Fort, Mumbai - 400 001 **Telephone:** +91-22 - 6216 6999

E-mail: ipo@afsl.co.in; Website: www.afsl.co.in Investors Grievance E-mail: feedback@afsl.co.in Contact Person: Vatsal Ganatra / Deepak Biyani SEBI Registration Number: INM000011344



**REGISTRAR TO THE ISSUE** CAMEO CORPORATE SERVICES LIMITED Subramanian Building, No. 1, Club House Road, Chennai – 600 002. **Tel. No.:** +91 - 44 – 40020700 (5 Lines)

Email: priya@cameoindia.com Website: www.cameoindia.com Investor Grievance Email: investor@cameodina.com Contact Person: K. Sreepriya



### **COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER** Prerana Bhargay Gor

Company Secretary and Compliance Officer. Reg Office: 15th Flr, 1501-B, Universal Majestic, PL Lokhande Marg, G M Link Road, Nr R B K International School, Mumbai City, Govandi West Mumbai, Maharashtra, India, 400043, India Tel: 022-6249-0801; Email id: cs@bdi-group.org

Investors can contact the Compliance Officer or the Registrar to the Issue in case of any pre-issue or post-issue related problems, such as non-receipt of letters of allotment, credit of allotted shares in the respective beneficiary account, etc

SEBI Registration No.: INR000003753 AVAILABILITY OF THE RED HERRING PROSPECTUS: Investors are advised to refer to the RHP and the "Risk Factors" beginning on page 26 of the Red Herring Prospectus, shall be available on website of SEBI at www.sebi.gov.in and is available on the websites of the BRLM, i.e. Aryaman

Financial Services Limited at www.afsl.co.in and on the website of BSE at www.bseindia.com. AVAILABILITY OF BID CUM APPLICATION FORMS: Bid cum Application Forms can be obtained from the Registered Office of the Company B. D. Industries (Pune) Limited, Tel: +91 - 22 - 6216 6999, Syndicate Members: Aryaman Financial Services Limited Tel: +91 - 22 - 6216 6999 and at the select locations of the Sub-syndicate Members (as given below), SCSBs, Registered Brokers, RTAs and CDPs participating in the Issue. ASBA Forms will also be available on the websites of BSE and the Designated Branches of SCSBs, the list of which is available at websites of the Stock Exchanges and SEBI. Syndicate members: Arvaman Financial Services Limited

Sub-syndicate Members: IIFL Securities Ltd, Motilal Oswal Financial Services Ltd, Sharekhan Ltd & Others

Escrow Collection Bank, Refund Bank, and Public Issue Bank: Axis Bank Ltd

Sponsor Banks: Axis Bank Ltd.

Date: July 23, 2025 Place: Mumbai

All capitalized terms used and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the Red Herring Prospectus

For B. D. Industries (Pune) Limited On behalf of Board of Directors

Prerana Bhargay Gor

Revenue

5.45.704

10,44,625

130.53

445.61

1.00

2.00

13.32%

16.98%

Company Secretary and Compliance Officer

B. D. INDUSTRIES (PUNE) LIMITED is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its equity shares ("Issue") and has filed a Red Herring Prospectus ("RHP") with the Registrar of Companies, Mumbai ("RoC"). The RHP is available on the website of the SEBI at www.sebi.gov.in, the website of the BSE Limited at www.bseindia.com and the websites of the Book Running Lead Manager to the Issue, Aryaman Financial Services Limited at www.afsl.co.in. All potential Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk. For details, potential investors should refer to the Prospectus which

may be filed with the RoC in the future, including the section titled "Risk Factors". Potential investor should read the Red Herring Prospectus carefully, including the Risk Factors on page 26 of the Red Herring Prospectus before making any investment decision. The Equity Shares offered in this Issue have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933 ("Securities Act of 1933 ("Securities Act") and may not be offered or sold within the United States (as defined in Regulation S under the Securities Act), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act. Accordingly, the Equity Shares are only being offered and sold outside the United States in offshore transactions in compliance with Regulation S under the Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur. There will be no offering of securities in the United States.

बोरिवली(पश्चिम) शाखा: "ऑर्चिड प्लाझा", दत्तापाडा रेल्वे क्रॉसिंग रोड, एस व्ही रोड लगत रेल्वे प्लॅटफॉर्म क्र.१ जवळ, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०९२ • **फॅक्स:** २८०८६२०३ दर.: २८०८२६०२/२८०८६१९८/२८०८६२०४/२८०८६२०७. इमेलः BorivliW.MumbaiNorth@bankofindia.co.in

(नियम ८(१) पहा) कब्जा सचना (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ इंडिया, बोरिवली पश्चिम शाखेचे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिट इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००३ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०५-०५-२०२५ **रोजी** मागणी सूचना जार्र करून आणि २०-०५-२०२५ रोजी पेपर प्रकाशन जारी केले ज्यामध्ये कर्जदार **श्रीमती रेश्मा खान** यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच रु. २०,३२,५४०/- (रुपये वीस लाख बत्तीस हजार पाचशे चाळीस मात्र) ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचन देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकमल (४) सहवाचत सिक्यरीटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम ८ अन्वये **२१ जलै. २०२५** रोजी घेतला आहे विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **बँक ऑफ इंडिया** यांस रक्कम रू. २०.३२.५४०/ - आणि एनपीए च्या तारखेपासन त्यावरील व्याजाच्या अधीन राहील तारण मालमत्तेच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्य तरतुदींन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येते.

स्थावर मिळकतीचे वर्णन

सर्व्हें क. ४१/१२, ४१/११, ४१/१०, ४१/३, ४७/२, २५४ नवघर-डब्ल्य-११/४१, नवघर, मीरा रोड पूर्व, ठाणे येथे स्थित के डी एम्पायर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्ञात इमारतीमध्ये, धारक जमीनेचे आणि बांधकामित मिळकतीचे सर्वे भाग प्लॅट क्र. ६०१, ६वा मजला, सी विंग, मोजमापित ३४.६५ चौ. मीटर चटई क्षेत्र असलेले धारक प्लॅटचे आणि मिळकतीचे आणि ते सर्व जिमनीचे भाग आणि विभाग, श्रीमती रेश्मा खान यांच्या नावावर.

> प्राधिकत अधिकारी (बँक ऑफ इंडिया)

पहिला मजला, एसएस-४/२१० आणि २१२, मेघराज थिएटर समोर, सेक्टर-२, वाशी, नवी मुंबई-४००७०३ Can Fin Homes Ltd www.canfinehomes.com

दूर.: ०२२-२७८२०१६८/१६७, मोबाईल क्र. ७६२५०७९१२७ सीआयएन : एल८५११०केए१९८७पीएलसी००८६९९ परिशिष्ट-IV-ए (नियम ९ (१) ची तरतूद पहा)

### स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्य नियम ९ (१) च्या तरतुदी अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. सूचना याद्वारे सामान्य जनतेला आणि विशेषत: कर्जदार आणि हमीदार यांना देण्यात येते की, खालील . विवर्णित स्थावर मिळकत जी तारण धनकोकडे गहाण/प्रभारित आहे, जिचा प्रत्यक्ष कब्जा कॅन फिन होम्स लि., वाशी शाखेच्या अधिकृत अधिकाऱ्याने घेतला आहे, ती त्यावरील पुढील व्याज आणि इतर प्रभारासह एकत्रित १७.०७.२०२५ रोजीस श्री. योगेश वसंत सोनार आणि सौ. प्रतिमा योगेश सोनार यांच्याकडून कॅन फिन होम्स लि. ला थकीत रु. १,३१,०८,३२५/- (रुपये एक कोटी एकतीस लाख आठ हजार तीनशे पंचवीस मात्र) च्या वसुलीसाठी ११.०८.२०२५ रोजी 'जे आहे जेथे आहे', 'जे आहे जसे आहे' आणि 'जे काही आहे तेथे आहे' या तत्त्वावर ई-लिलाव आयोजित करून विकण्यात येणार आहे. राखीव किंमत रु. ३२,००,०००/**- (रुपये बत्तीस लाख** मात्र) असेल आणि इसारा अनामत रक्कम रु. ३,२०,०००/- (रुपये तीन लाख वीस हजार मात्र) असेल.

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. ए-४०२, चौथा मजला, ए विंग, ''सुरुची होम्स'', सर्व्हे क्र. १०६, हिस्सा क्र. ४, एम.जी. परुळेकर स्कूल जवळ, गाव ढोवळी, वसई (पश्चिम), जिल्हा पालघर-४०१२०३. सीमा:

उत्तर द्वारे - ब्लॉक पश्चिम द्वारे- ब्लॉक पूर्व द्वारे - रस्ता दक्षिण द्वारे - बिल्डिंग

ज्ञात भार, काही असल्यास : शुन्य

विक्रीच्या सविस्तर अटी आणि शर्ती कॅन फिन होम्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटवर (https://www.canfinhomes.com/SearchAuction.aspx) वर उपलब्ध केल्या आहेत. ई-लिलावात सहभागी होण्यासाठी लिंक: www.bankeauctionwizard.com. सही/

दिनांक: २२/०७/२०२५ ठिकाण: वाशी

प्राधिकृत अधिकारी कॅन फिन होम्स लि

# केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

कॅनरा बँक क्षेत्रीय कार्यालय - ठाणे, डीपी कोड - ८३५८, कॅनरा बँक, क्षेत्रीय कार्यालय, दोस्ती पिनॅकल, पहिला मजला, रोड क्र. २२, नवीन पासपोर्ट कार्यालय जवळ, ठाणे पश्चिम-४००६०४, मुंबई

शाखा सं: आरओ/लिगल/सरफैसी/२२१/२०२५/कल्याण खडकपाडा दिनांक : २२.०७.२०२५

# कब्जा सूचना

**ज्याअर्थी,** निम्नस्वाक्षरीकर्ता हे कॅनरा बँकेचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्य्रिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट ५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०५.०३.२०२५ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार **श्री. रोहित अग्रवाल (कर्जदार),** सी/ओ मनोज अग्रवाल, ७/१०१, इमारत क्र. ७, शांती गार्डन वक्ती वेदांत जवळ, काशिमिरा, मिरा रोड पूर्व, ठाणे, मुंबई – ४०११०७ यांस सूचनेतील नमूद रक्कम म्हणजेच **रु. २९,६९,५१०.४६ (रुपये एकोणतीस लाख एकोणसत्त हजार पाचशे दहा आणि सेहेचाळीस पैसे मात्र)** अधिक न लावलेले व्याज आणि प्रभार या रकमेची परतफेड सदर सूचना तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णन केलेल्या मिळकतींचा कब्जा सदर ा कला १२/४) महतान्त्रा महा कल्मन्या विगम ८ आणि १ अधिकारांचा वापर करून ह्या **२२ जुलै, २०२५** रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा कॅनरा बँक, कल्याण खडकपाडा (५०८०) शाखेकरीता <mark>रु. ३०,६१,११०.४४ (रुपये तीस लाख एकसष्ट हजार एकशे दहा आणि</mark> **वव्वेचाळीस पैसे मात्र)** आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील. स्थावर मिळकतीचे वर्णन

गट / सर्व्हे क्र. १२२, १२३, १२४, १२५, १२६, १२७, १२८, १३१, १३४, १४०, १४३ए, १४३बी, १४४, १४६ए, १४६बी, १४७ येथे वसलेल्या, असलेल्या आणि स्थित जिमन किंवा मैदानाच्या त्या सर्व भाग किंवा विभागांवरील गाव खातिवली, तालुका शहापूर, जि - ठाणे -४२१६०१ येथे स्थित शुभ वास्तु अशा ज्ञात इमारतीच्या इमारत क्र. ६-क्यु मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ३०२, मोजमापित ५३१ चौ. फू. चटई क्षेत्र संलग्नित ४९.३४ चौ. मीटर्स चटई

दिनांक : २२.०७.२०२५ स्थळ : ठाणे

प्राधिकृत अधिकारी

कॅनरा बँककरित

सही/-

🖾 बीडीएच इंडस्ट्रीज लिमिटेड

. : नायर बाग, आकुर्ली रोड, कांदिवली-पूर्व, मुंबई - ४००१०१, महाराष्ट्र, भारत फोन क्रः + ९१-२२ ६१५५१२३४, ईमेल : investors@bdhind.com, वेबसाईट : www.bdhind.com, सीआयएन : एल२४१००एमएच१९९०पीएलसी०५९२९९

### कंपनीच्या समभाग धारकांना सूचना इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) डिमॅट अकाऊंट मध्ये कंपनीच्या समभागांचे हस्तांतरण

कंपनी अधिनियम. २०१३ च्या प्रयोज्य तरतदी सहवाचता इन्व्हेस्टर एज्यकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्स्फर अँड रिफंड) रुल्स, २०१६ आणि त्याच्या सुधारणा यास अनुसरून कंपनीच्या समभाग धारकांकरिता ही सूचना प्रकाशित केली आहे. इतर बाबींसह रुल्स मध्ये, सलग सात किंवा जास्त वर्षे ज्यांच्या संबंधातील लाभांश प्रदान केलेला नाही किंवा त्यावर दावा केलेला नाही ते सर्व शेअर्स आयईपीएफ ऑथॉरिटीच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित करण्याच्या तरतृदी आहेत.

अन्य विषयांबरोबर दावा न केलेले लाभांश आणि आयईपीएफ डिमॅट अकाऊंटमध्ये हस्तांतरित होण्यास पात्र ठरलेले शेअर्स यांचे तपशील देणारे विनिर्दिष्ट पत्र कंपनीने संबंधित भागधारकांना कंपनीकडे नोंदवलेल्या त्यांच्या पत्त्यावर पाठवले आहे. २० ऑक्टोबर, २०२५ पर्यंत लाभांशावर दावा करण्याचा सल्ला भागधारकांना देण्यांत येत आहे. ज्यांचे शेअर्स आयईपीएफ कडे हस्तांतरित होणार आहेत त्या संबंधित भागधारकांचे तपशील इन्व्हेस्टर सेक्शन अंतर्गत कंपनीची वेबसाईट www.bdhind.com वर प्रदर्शित केले आहेत.

ह्या संबंधात, भागधारकांनी कृपया ध्यानात ठेवावे की, प्रत्यक्ष स्वरूपात धारण केलेल्या शेअर्सच्या संबंधात नक्कल भाग प्रमाणपत्रे जारी केली जातील आणि आयर्डपीएफकडे हस्तांतरीत केली जातील. भागधारकांच्या नावात नोंद असलेली मूळ भाग प्रमाणपत्रे आपोआप रद्द ठरतील. इलेक्ट्रानिक स्वरूपात धारण केलेल्या शेअर्सच्या बाबतीत आयईपीएफकडे हस्तांतरणासाठी पात्र ठरलेल्या शेअर्स, भागधारकांच्या डिमॅट खात्यातून वजा केले जातील.

भागधारकांनी कृपया ध्यानांत ठेवावे की, जर कंपनीला २० ऑक्टोबर, २०२४ पर्यंत कोणताही वैध दावा प्राप्त झाला नाही तर सदर रुल्स च्या आवश्यकतांचे पालन करण्याच्या दृष्टीने कंपनी भागधारकांना पुढे कोणतीही सूचना न देता आयईपीएफ डिमॅट खात्यामध्ये शेअर्स हस्तांतिरत करण्याकरिता आवश्यक कृती करेल आणि अशा हस्तांतरित समभाग आणि दावा न केलेल्या लाभांशाच्या संबंधात कंपनी विरुद्ध कोणतेही दायित्व नसेल.

तथापि, कंपनी कडे तिच्या नोंदणीकृत कार्यालयात ई–फार्म आयईपीएफ–५ मध्ये उल्लेख केलेल्या सर्व आवश्यक दस्तावेजांच्या प्रत्यक्ष प्रती पाठवून आणि त्यानंतर www.mca.gov.in वर उपलब्ध विहित फॉर्म नं. आयईपीएफ-५ मध्ये ऑनलाईन अर्ज सादर करून आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित झालेले शेअर्स आणि दावा न केलेला लाभांश परत मागता येईल, लाभांश आणि शेअर्स वर दावा करण्याची प्रक्रिया वेबसाईट www.iepf.gov.in वर उपलब्ध आहे.

कोणतीही चौकशी करायची असल्यास, संबंधित भागधारकांनी कंपनीशी तिच्या नोंदणीकृत कार्यालयांत किंवा कंपनीचे रजिस्ट्रार-एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, १ ला मजला, २४७ पार्क, लाल बहादुर शास्त्री मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई - ४०००८३, ई-मेल : csg-unit@in.mpms.mufg.com, दू. क्र. : +९१ ८१०८११८४८४, वेबसाईट: https://in.mpms.mufg.com येथे संपर्क साधावा.

बीडीएच इंडस्टिज लिमिटेड साठी

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

निकिता फाटक

वसुली अधिकारी, सहकार विभाग, मुंबई यांचे कार्यालय जितो हाऊसच्या आवारात, तळ मजला, प्लॉट क्र. ए-५६, रोड क्र. १, एमआयडीसी मरोळ, अंधेरी (पू.), मुंबई-४०००९३, दरध्वनी: ६१२८ ८५७१५/१४

> फार्म 'झेड' (नियम १०७ चा पोट नियम ११ (डी-१) बघा)

स्थावर मिळकतीसाठी कब्जा सूचना

ज्याअर्थी, दी ग्रेटर बॉम्बे को- ऑपरेटिव्ह बँक लि.चे वसुली अधिकारी ह्या नात्याने निम्नस्वाक्षरीकारांनी महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह सोसायटीज रुल्स, १९६१ अन्वये ३ **ऑक्टोबर २०२४** दिनांकित एक मागणी सचना जारी केली. न्यायनिर्णित कर्जदार १) मे. केशवा एंटरप्रायझेसच्या मालक श्रीमती शुभांगी ललितकुमार

मांजरेकर २) श्री. ललितकुमार केशव मांजरेकर ३) श्री. आदित्य ललितकुमार मांजरेकर ४) श्रीमती मानसी ललितकुमार मांजरेकर यांना सूचनेतील नमूद केलेली रक्कम रु. ९,१६,२३,३७३/- आणि रु. ४,८१,७२,७५८/- रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारकेस करण्यास सांगितले होते आणि न्यायनिर्णित कर्जदारांनी रकमेची परतफेड करण्यात कसर केली म्हणून निम्नस्वाक्षरीकारांनी जप्तीच्या सूचना जारी केल्या आणि ५ जुलै २०२५ रोजी येथे खाली वर्णन केलेली मिळकत जप्त केली.

निर्णय कर्जदारांनी रक्कम परत करण्यात अयशस्वी झाल्यामुळे, निर्णय कर्जदारांना आणि सर्वसामान जनतेला सूचना देण्यात येत आहे की**, महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ च्या नियम १०७ [११** (ड-१)] अंतर्गत त्यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून. खाली वर्णन केलेल्या , मालमत्तेचा ताबा अधोस्वाक्षरीकर्त्याने **गुरुवार १७ जुलै २०२५** रोजी घेतला आहे.

विशेषत: न्यायनिर्णित कर्जदार आणि सर्व सामान्य जनतेला मिळकतीशी व्यवहार न करण्याचा इशारा देण्यात येतो आणि मिळकतीशी केलेले कोणतेही व्यवहार रक्कम रु. ९,१६,२३,३७३/- (रूपये नऊ कोटी सोळा लाख तेवीस हजार तीनशे त्र्याहत्तर मात्र) आणि रु. ४,८१,७२,७५८/-(रूपये चार कोटी एक्याऐंशी लाख बहाहत्तर हजार सातशे अञ्चावन्न मात्र) आणि ox/१o/२o२x पामन पढील व्याज आणि त्यावरील व्याज अशा रक्सेमाठी **ही गेटर बॉम्बे को**-ऑपरेटिव्ह बँक लि.च्या भाराअधीन असतील.

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. ३०१, ३रा मजला, बी/११, नंदन व्हिला, मॉडेल टाउन सोसायटी, जेव्हीपीडी, गुलमोहर क्रॉस रोड क्र. ७, जुहू, विलेपार्ले, मुंबई - ४०००४९. (श्री. मानसी ललितकुमार मांजरेकर यांच्या मालकीचे)

दिनांक: १७.०७.२०२५ वसली अधिकारी ठिकाण: मुंबई

# ईपीएल लिमिटेड

सीआयएन : एल७४९५०एमएच१९८२पीएलसी०२८९४७ नोंदणीकृत कार्यालय: पी. ओ. वासिंद, तालुका शहापूर, ठाणे ४२१६०४ महाराष्ट्र; टेलि: +९१ ९६७३३३३९७१/९८८२ कॉर्पोरेट ऑफिस: टॉप फ्लोअर, टाईम्स टॉवर, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई ४०००१३.

दूरध्वनी: +९१ २२ २४८१ ९०००/९२००; फॅक्स: +९१ २२ २४९६३१३७ ई-मेलः complianceofficer@eplglobal.com वेबसाइटः www.eplglobal.com

ईपीएल लिमिटेडचे प्रत्यक्ष समभागांच्या हस्तांतरण विनंतीच्या पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष विंडो

सूचना याद्वारे देण्यात आली आहे की, सिक्युरिटीज् अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ("सेबी") द्वारे केलेले संदर्भ क्र. सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी-पीओडी/पी/सीआयआर/ २०२५/९७ धारक जुलै ०२, २०२५ दिनांकित परिपत्रकाच्या तस्तुर्दीच्या अटींनुसार हस्तांतर विनंत्यांच्या पुन्हा दाखल करण्याची सुविधा देण्यासाठी सहा महिने, म्हणजेच जुलै ७, २०२५ पासन जानेवारी ६. २०२६ पर्यंत या कालावधीकरिता एक विशेष विंडो उघडण्यात आली आहे. ज्या ईपीएल लिमिटेड ('कंपनी') आणि/किंवा तिचे निबंधक आणि शेअर हस्तांतर एजंटस म्हणजेच बिगरशेअर सर्व्हिसेस प्रा.लि. ('<sup>'</sup>आरटीए<sup>''</sup>) सह प्रत्यक्ष समभागच्या हस्तांतरासाठी सेबीद्वारे ठरवलेले एप्रिल १, २०१९ च्या अंतिम तारखेपूर्वी दाखल करण्यात होती आणि जे दस्तावेज/प्रक्रिया/िकंवा अन्य काही मधील त्रुटी पाहता नाकारण्यात/परत आल्या/लक्ष दिले नव्हते.

त्यानुसार, आम्ही भागधारक आणि अशा इतर व्यक्तींना विनंती करतो की, वरील नमूद केल्यानुसार ज्यांच्या हस्तांतर विनंत्या नाकरण्यात आली /परत केले /लक्ष दिले नाही त्यांनी ही संधीचा लाभ घ्यावा आणि कंपनीचे प्रत्यक्ष समभागांच्या हस्तांतरणाच्या संदर्भात आवश्यक दस्तावेज सादर करून खाली नमूद पत्त्यावर कंपनीचे आरटीएसह संपर्क साधावा:

बिगरशेअर सर्व्हिसेस प्रा.लि.

युनिट: ईपीएल लिमिटेड, पत्ता: कार्यालय क्र. एस ६-२, ६ वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, अहुरा सेंटरच्यापुढे, महाकाली केव्हज रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३;

टेलि.: ०२२-६२६३ ८२००/२२२/२२३; ईमेलः <u>investor@bigshareonline.com</u> ह्या संदर्भात अधिक माहितीसाठी संबंधित भागधारकांचे कंपनी/आरटीएशी संपर्क साधावा www.eplglobal.com/investors किंवा ला भेट द्या. ईपीएल लिमिटेड साठी

ओंकार घांगुर्डे ठिकाण: मंबई प्रमख कायता. कंपनी सचिव आणि

अनुपालन अधिकारी दिनांक: जुलै २२, २०२५

### कब्जा सूचना

न्याअर्थी**, जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअलल असेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये त्यांना मिळालेल्या अधिकारांच्या आधारे कर्जदार/सह-कर्जदारांना त्यांच्या नावासमोरील रक्कमेसह सदर सूचनेमध्ये नमूद अशा लागू दराने त्यावरील व्याज च्यासह भरणाच्या आणि/किंवा वसुलीच्या दिनांकापर्यंत पुढील व्याज लागू असलेले अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचनेच्या प्राप्ती पासून ६० दिवसांत चुकती करण्यासाठी मागणी सूचना जारी केली आहे.

अ.	कर्जक्र.	कर्जदार/	रोजी प्रमाणे १३(२)	दिनांक/वेळ
क्र.		सह-कर्जदार/	सूचना दिनांक/	आणि
		हमीदार/गहाणदार	थकीत देय (रु.)	कब्जा प्रकार
१	३०७०९६१०००२०३९	१) श्री. सोनू राजू	२०-०३-२०२५	तारीख:
		बाराझरे (कर्जदार),	रु. १९,५७,७८०.५९	२२-०७-२०२५
		२) सौ. वृषाली	(रुपये एकोणिस लाख	वेळ:
		सोनू बाराझरे	सत्तावन्न हजार सातशे ऐंशी	दु. १२:३५ वा.
		(सह-कर्जदार)	आणि एकोणसाठ पैसे मात्र)	सांकेतिक ताबा
			०५/०५/२०२५ रोजी	

मिळकतीचे वर्णनः फ्लंट क्र. १०४, १ला मजला, स्वामी विवेकानंद पॅलेस, एकूण क्षेत्र मोजमापित ४२.३७ चौ. मी., जोडलेली बाल्कनी ६.१० चौ. मी., एकूण क्षेत्र ६२.५० चौ. मी., प्लॉट क्र. १, सर्व्हे क्र. ६८/३/४, आंबेडकर चौकाच्या जवळ. येथे बोल्हेगाव नगर. अहमदनगर - ४१४१११ चे ते सर्व भाग आणि विभाग आणि सीमाबद्धतेप्रमाणे: पूर्वेला: २मी कॉरीडॉर, पश्चिमेला: मार्जिन, उत्तरेला: फ्लॅट क्र. १०५, दक्षिणेला: फ्लॅट क्र. १०३.

न्याअर्थी वरील नमूद कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार/गहाणदारांनी थकीत रकमेची परतफेड करण्यास कसूर केली असल्याने वरील नमूद कर्जदारांना आणि जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, जना स्मॉल **फायनान्स बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकाऱ्यानी वरील नमूद दिनांकारोजी सदर नियमांच्या नियम ८ खाचता सदर ॲक्टच्या कलम १३(x) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तींचा वापर करून वरील नमत मिळकत/तारण मत्तेचा **कब्जा** घेतला. वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदारांनी आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येते की, उपरोक्त मिळकत/तारण मत्ते सह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकत/तारणमत्तेसह कोणताही व्यवहार केल्यास हा **जना स्मॉल फायनान्स बँक** लिमिटेड च्या अधीन राहिल.

ठिकाणः ठाणे	सही/- प्राधिकृत अधिकारी
दिनांकः २३.०७.२०२५	जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करिता

जना स्मॉल फायनान्स बँक (शेड्युल्ड कमर्शियल बँक)

<u>नोंदणीकृत कार्यालय :</u> दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, डोमलूर लगत, कोरामंगला इनर रिंग रोड, ईजीएल बिझनेस पार्कच्या पुढे, चल्लाघट्टा, ळुरू-५६००७१. <u>शाखा कार्यालय:</u> शॉप क्र. ४ आणि ५, तळ मजला, इंडियाबुल्स मिंट, ग्लॅडिस अल्वारेस रोड, हिरानंदानी मेडोज, पोखरण रोड, ठाणे पश्चिम – ४००६१०.

एटीव्ही प्रोजेक्टस् इंडिया लिमिटेड सीआयएन : एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४२७१९

नोंदणी कार्या: १२०१, विंडफॉल बिल्डिंग, सहार प्लाझा कॉम्प्लेक्स. अंधेरी कर्ला रोड. अंधेरी पर्व. मंबई - ४०००५९ फोन क्र. : (०२२) ६७४१८२१२/६६९६९४४९

ईमेल : atvprojects@ymail.com, वेबसाईट : www.atvprojects.co.in

### ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ

कॉन्फरसिंग/अदर ऑडिओ व्हिज्यअल मिन्स मार्फत **१६ ऑगस्ट २०२५ रोजी स. ११.०० वा**. घेण्यात येणार आहे. १९.०९.२०२४ दिनांकित एमसीए परिपत्रक क्र. ०९/२०२४ आणि ऑक्टोबर ०७, २०२३ दिनांकित सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ ला अनसरून सभासदांना वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सचनेच्या प्रत्यक्ष प्रति ु ।।ठवण्याच्या आवश्यकता सोडून दिल्या आहेत. त्यानुसार, कंपनीच्या ३८ व्या वार्षिक अहवालासह सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत ही कंपनी/कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे ईमेल आयडी नोंदवलेल्या सभासदांना पाठवण्यात आली आहे. कंपनीच्या सर्व भागधारकांना डिपॉझिटरी/आरटीएकडे त्याचे ईमेल आयडी अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत

कंपन्यांना एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हीसी मार्फत एजीएम घेण्याची परवानगी दिली आहे. एजीएमसाठी मानिव ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय राहील. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४२ नुसार याद्वारे ही सुद्धा सूचना देण्यात येते की, कंपनीचे सभासद रजिस्ट्रर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही कंपनीची ३८ वी एजीएम घेण्यासाठी **११.०८.२०२५ पासून १६.०८.२०२५** पर्यंत (दोन्ही दिवस मिळन) पर्यंत बंद राहतील.

एमसीए आणि सेबी परिपत्रिकेच्या अनुपालनात आणि कंपनी अधिनियम. २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड मिनिस्ट्रेशन) रुल्स २०१४ च्या नियम २० नुसार खालील तपशिल सादर करण्यात

ए) कंपनीच्या **३८ च्या एजीएमच्या दिनांक १९.०८.२०२५** रोजीच्या सूचनेत नमुद केलेले सर्व कामकाज इलेक्ट्रॉनिक मतदानाने करण्यात येईल.

बी) इमेल द्वारे सूचना पाठविण पूर्ण झाल्याची तारीख आहे २२.०७.२०२५

सी) प्रत्यक्ष किवा डिमॅट मध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी कट ऑफ तारीख म्हणजेच ०९.०८.२०२५ ही दरस्थ ई-मतदानामार्फत इलेक्टॉनिक माध्यमाने त्यांचे मतदान करण्यासाठी सविधेचा प्रस्ताव आहे. दरस्थ ई–मतदानाच्या मार्फत एजीएमच्या सचनेसह सभासदांना पाठविण्यात आली आहे. डी) दुरस्थ ई-मतदान कालावधी बुधवार १३ ऑगस्ट, २०२५ रोजी स. ९.०० वा. सुरु होईल आणि शुक्रवार १५ ऑगस्ट, २०२५ रोजी सायं. ५.०० वा. संपेल.

) ज्या सभासदांनी इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान केलेले आहे ते एजीएमला हजर राहू शकता परंतु एजीएम मध्ये पुन्हा मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

एफ) सभासदांनी कंपनीच्या एजीएमसाठी EVEN निवडून आणि त्यांचा दूरस्थ ई-मतदान लॉगईन क्रेडेन्यिशल वापरून https://www.evoting.nsdl.com येथे एनएसडीएल द्वारे पुरवलेले एजीएमचे लाईव्ह वेबकास्ट पाहता येईल किंवा व्हिसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणे शक्य होईल. जी) ज्या सभासदांनी ई-मतदान कालावधीच्या दरम्यान मतदान केलेले नाही ते एजीएम दरम्यान कंपनीच्य ३८ व्या एजीएम मध्ये मतदान करू शकतात.

. कंपनीने मोकळ्या आणि पारदर्शक बाबींमध्ये दूरस्थ ई-मतदान प्रक्रिया आणि एजीएमच्या ठिकार्ण मतदानाचे परिनिरिक्षण करण्यासाठी परिनिरिक्षक म्हणून **मे. एनडी अँड असोसिएटस्**, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे. दूरस्थ ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीसाठी फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चनचा संदर्भ घेवू शकता

आणि ई-मतदान युजर मॅन्युअल www.evoting.nsdl.com येथे हेल्प सेक्शन अंतर्गत उपलब्ध आहे , किंवा श्रीम. पह्नवी म्हात्रे यांना एक विनंती पाठवावी किंवा ०२२-४८८६ ७००० येथे संपर्क करावा. एटीव्ही प्रोजेक्टस इंडिया लिमिटेड करिता

दिनांक : २२.०७.२०२५

जाहीर सूचना

**सोसायटी लिमिटेड** या संस्थेच्या हक्कसंपत्तीची तपासणी करीत आहोत. ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थ अंतर्गत नोंदणीकृत जीजापा, पुरस्का के किया है। जीजापा के किया है। जीज जाते.). ही तपासणी खाली नमूद केलेल्या तक्त्यातील जिमनीबाबत (जे पुढे **''सदर मालमत्ता''** म्हणून संबोधले जाते) आणि त्या जागेवर उभारण्यात आलेल्या इमारतीबाबत असून, संबंधित विकास अधिकार एपेक्स इन्फ्राटेक ही भागीदारी संस्था (भारतीय भागीदारी कायदा, १९३२ अंतर्गत नोंदणीकृत, पॅन क्रमांक एबीव्हीएफए ४६७९डी) . हिच्या वतीने संपादित करण्यात येणार आहे. सदर संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय ४०८, ब्लू रोज इंडस्ट्रियल इस्टेट, मेट्रो मॉलजवळ, वेस्टर्न एक्सप्रेस हायने, बोरीवली (पूर्व), मुंबई<sup>®</sup>४०००६६ येथे आहे (या पुढे **''विकासक'** 

सदर पुनर्विकास प्रकल्पास कोणत्याही प्रकारची हरकत असल्यास किंवा कोणालाही सदर मालमत्तेवर संपूर्ण किंव अंशतः विक्री, विकास हक्क, पावर ऑफ ॲटर्नी, टीडीआर हक्क, एफएसआय हक्क, अदलाबदल, गहाण, भेट. वाटप पत्र, तारण, टस्ट, भाडेपट्टा, ताबा, वारसा, हक्कमार्ग, भार, देखभाल, परवाना, समभाग, हस्तांतरण अडथळा किंवा इतर कोणत्याही प्रकारचा हक, दावा, स्वारस्य किंवा हितसंबंध असल्यास, त्यांनी त्यांचे सर्व संबंधित दस्तऐवजांसह लेखी स्वरूपात दावा खालील पत्त्यावर १६१७, 'सी' विंग, वन बीकेसी, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०००५१ या सूचनेच्या प्रसिद्धीपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत दाखल करावा, अन्यथा असा दावा अस्तित्वात नाही, किंवा त्याचा त्याग करण्यात आलेला आहे असे मानण्यात येईल

१५१८, १५१८/१ व १५१८/२, गाव विलेपार्ले, तालुका अंधेरी, क्षेत्रफळ ५६१.५० चौ. मीटर (पाचशे एकसष्ट पूर्णांक पन्नास), जसे की मालमत्तेच्या प्रॉपर्टी कार्डमध्ये नमूद आहे, आझाद नगर, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०००५७ या ठिकाणी स्थित आहे, ही मालमत्ता नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई उपनगर अंतर्गत येते. सदर जिमनीवर तळमजला अधिक तीन (३) मजले असलेली इमारत असून, त्यामध्ये एकूण १३ (तेरा) सदिनका

सीमा पुढीलप्रमाणे आहेत

पर्वेस : सी.टी.एस. क्र. १५१९ असलेली जमीन : सी.टी.एस. क्र. १५१५ असलेली जमीन पश्चिमेस : सी.टी.एस. क्र. १४१८ असलेली जमीन श्री. देवांग मेहता : सी.टी.एस. क्र. १५१७ असलेली जमीन भागीदाः मेसर्स एस एल पार्टनर्स

**PUBLIC NOTICE** 

NOTICE is hereby given that our client are negotiating to purchase and acquire from SMT. PUSPHABEN (PUSHPA) SHAILESH JOGANI "VENDOR") having address at Flat No.1601-1602, 16th Floor, Necklace View Co-operative Housing Society Limited, 96, Walkeshwar Road Mumbai – 400 006 the membership rights in Necklace View Cooperative Housing Society Limited together with Five Shares therein Distinctively Numbered 076 to 080 entered in share certificate No.16 dated 28.12.2008 ogether with the "Ownership" and allotment of Residential Flat No. 1601 1602, ("Flat") on the 16th Floor of Necklace View Co-operative Housing

a) M/s. Kajal Developers (Partnership Firm) belonging to Shri, Suresh Jagtian and others were the landlords of the property and they were the tenants of the property situated at 96, Walkeshwar Road, Mumbai – 400 006 and

Understanding (MOU) dated 23/03/1996 to allow M/s. Kajal Developers to develop the property and provide Permanent Alternate Accommodation as per the terms and agreement of the MOU to the vendor herein. c) M/s Kaial Developers developed and handed over the Permanen

d) A society "Necklace View Cooperative Housing Society Limited" was forme in the year 2007 and Flat No.1601-1602 was allotted to the vendor herein. Any person claiming any right title interest claim or demand to in the said Flai No.1601-1602 or to any part thereof by way of sale, exchange, mortgage, gift trust, inheritance, possession, lease, lien, assignment, maintenance, or otherwise howsoever, including possession of any of the above origina documents relating to the above Shares and/or Flat and claiming or asserting any right by virtue of possession of such original is requested to convey to the undersigned in writing the nature of such claim, right or demand with documentary proof in support thereof within 21 days hereof at B. R. Maniar & Company, B/601, Samajdeep CHS Ltd., Jamnadas Adukia Road Kandivali (West), Mumbai - 400067 if we do not receive any such claim within he aforesaid period, our client shall proceed to conclude their purchase, and any claim, right, title, interest or demand of anyone not intimated to us shall be

B. R. Maniar & Company Chartered Accountants



मुंबई नार्थ झोनल कार्यालय ''यशोमंगल इमारत'', प्लॉट क्र.६३२, गांधी नगर, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१. द्र्र.: ०२२-२६४०००३८ ईमेल: zmmsz@mahabank.co.ir

## (नियम ८(१) पहा) कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी <mark>बँक ऑफ महाराष्ट्र, मुंबई उत्तर विभाग मुंबई ४०००५१</mark> चे प्राधिकृत अधिकारी म्हणन सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल असेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक ०५.०५.२०२५ रोजी <mark>मागणी सूचना</mark> जारी करून <mark>कर्जदार श्री असद अली कासम अली शेख (मे</mark>. युनिक एंटरप्रायझेसचे मालक), श्रीमती नजमा कसमली शेख (हमीदार आणि गहाणखत) यांन सुचनेत नमुद रक्कम थकीत देय रु. ३०६४१३७४.९३/- (रुपये तीन कोटी सहा लाख एकेचाळीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर आणि पैसे त्र्याण्णव मात्र लेजर बॅलेंस. २९९९४३०६.९३ आणि लागू न केलेले व्याज ६४७३६८.००/-) अधिक कर्ज खाते क्र. ६०४४७७४०६२१ वर, त्यावरील लागृ नसलेले व्याज, एकत्रित सह उपार्जित/उपार्जित होणारे सांपार्श्विक दराने त्यावरील व्याज आणि आनुषांगिक खर्च, परिव्यय, प्रभार ही रक्कम सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत चुकती करण्यास सांगितल

सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, **बँक ऑफ महाराष्ट्रच्या** प्राधिकृत अधिकारी यांनी ॲक्टच्या कलम १३ च्या उपकलम ४ सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या नियम ३ अन्वये त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** १८ जुलै २०२५ रोजी घेतला आहे.

कर्जदाराला. विशेषतः हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला दशारा देण्यात येत आहे की. त्यांनी सदर मिळकतींसह देवघेवीचा व्यवहार करू नये आणि मिळकतींसह केलेला देवघेवीचा कोणताही व्यवहार हा बँक ऑफ महाराष्ट्रच्या वरील नमद रकमेच्या रु. ३०६४१३७४.९३/- (रुपये तीन कोटी सहा लाख

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

वककड गहार्य ठवलल्या जारिय वक वजाना ताब्यात वतलल्या मालमत्त्वा माहिता खालालप्रमार्थ आहे:-				
अ.	संबंधीत	तपशील		
क्र.				
۶.	स्थावर मिळकतेची माहिती:	संपाश्विंक सुरक्षा: फ्लॅट क्र. ५०५, ५वा मजला बी विंग समर्थ कोप. ऑप. हाऊसिंग सोसायटी, सीटी क्र. २० सर्व्हें क्र. २१९/१ भाग आहे गाव कुर्ला १ सोनापूर लेन सिग्नल जवळ, सिटी हास्पिटलच्या शेजारी, फादर पीटर परेरा रोड, कुर्ला पश्चिम, मुंबई ४०००७०. श्रीमती नजमा कासभअली शेख (हमीदार), यांच्या मालकीची मिळकत आहे. सरसाई ऑसेट		
		आयडी: २०००७२४२०९३३		

ठिकाण : मंबर्ड दिनांक: १८.०७.२०२५ मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी मुंबई उत्तर क्षेत्र, मुंबई.

# **RELIANCE**

Infrastructure

इक्रिटी समभाग व लाभांश 'गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाकडें (आयर्डपीएफ प्राधिकरण) कडे वर्ग करण्यात येतील.

**ही सुचना** द्वारे कळविण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ चे कलम १२४ व गुंतवणुकदार शिक्षण आणि क्षिण निधी (हिशेब, लेखापरीक्षण, वर्गीकरण व परतावा) नियम, २०१६ (''आयईपीएफ नियम'') यांच्या अधीन, आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी जाहीर केलेला लाभांश जो सात सलग वर्षांपासन न मागवलेला / न वटवलेला आहे आणि संबंधित समभाग ज्यांच्यावरील लाभांश सात वर्षांपासन न वटवलेला / न मागवलेल आहे, ते समभाग आणि लाभांश २३ ऑक्टोबर, २०२५ नंतर गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी

पाठवलेला आहे. जेणेकरून ते आवश्यक ती कार्यवाही करू शकतील असे न मागवलेले / न वटवलेले लाभांशाचे संपूर्ण तपशील कंपनीच्या www.rinfra.com या संकेतस्थळावर तसेच भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (एमसीए) आयईपीएफ कडे वर्ग

करण्यापर्वी अपलोड करण्यात येतील. आयईपीएफ नियमांनुसार, वरीलप्रमाणे न मागवलेला / न वटवलेला लाभांश मिळवण्यासाठी आपल्याला २३ ऑक्टोबर, २०२५ पूर्वी तात्काळ कंपनीकडे अर्ज करण्याची संधी दिली जात आहे. ''अर्ज व प्रतिज्ञापत्र'' हे

रजिस्टार आणि टान्सफर एजंट - केएफ इन टेक्नोलॉजी / आरटीए) यांच्याकडे सादर करावा, त्यानंतर सदर रक्कम आपल्या खात्यावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जमा केली जाईल. जर सदस्याने २३ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत न मागवलेला / न वटवलेला लाभांश मागवला नाही, तर

वरील आयईपीएफ नियमांतील तरतुदींचे पालन करण्याच्या दृष्टीने, संबंधित समभाग थेट खएझऋ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात ठेवदार सहभागी (डिपॉझिटरी पार्टिसिपंट) यांच्या साहाय्याने वर्ग केले जातील. अशा समभागांची नोंद जर भौतिक स्वरूपात असेल, तर त्यासाठी डुप्लिकेट इकिटी शेअर प्रमाणपत्रे जारी केली जातील, व त्यानंतर खएझऋ प्राधिकरणाच्या खात्यात इलेक्ट्रॉनिकरीत्या वर्ग करण्यासाठी ती डिमॅट स्वरूपात

सदर डुप्लिकेट इकिटी शेअर प्रमाणपत्रे जारी झाल्यावर, आपल्या नावे असलेली मूळ शेअर प्रमाणपत्रे आपोआप रह ठरतील व अवैध समजली जातील.

. सदस्यांनी नोंद घ्यावी की, न मागवलेला / न वटवलेला लाभांश आणि खएझऋप्राधिकरणाकडे वर्ग केलेले समभाग, तसेच अशा समभागांवरील सर्व लाभ (असल्यास) हे सर्व आपण आयईपीएफ प्राधिकरणाकडून आयईपीएफ-५ या ऑनलाईन अर्जाद्वारे मागणी करून परत मिळवू शकता, यासाठी नियमांमध्ये दिलेली प्रक्रिया पर्ण करणे आवश्यक आहे.

वरील बार्बीविषयी कोणत्याही शंका असल्यास, सदस्यांनी कृपया खालील पत्त्यावर कंपनीच्या आरटीए शी केफिन टेक्नॉलाजीज लिमिटेड, सेलेनियम बिल्डिंग, टॉवर-बी, प्लॉट क्र. ३१ आणि ३२, फायनान्शिअल

ठिकाण : मुंबई दिनांक: २२ जलै. २०२५ रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड साठी

दरध्वनी: +९१ २२ ४३०३ १००० -मेल: rinfra.investor@reliancegroupindia.com, संकेतस्थळ: www.rinfra.com ਨਿ≶BI State Bank of India

स्ट्रेस्ड ॲसेटस् मॅनेजमेंट शाखा - १:-, ''द् आर्केड'' २रा मजला, वर्ल्ड टेड सेंटर, कफ परेड, कलाबा, मंबई - ४०० ००५

नव अशक्ति १७

**फोन:** ०२२-२२१६०८९०/२२१६४११६/२२१८४७३८, **फॅक्स:** २२१५४२२७/२२१८१४४४

कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) (नियम ८(१) पहा)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **स्टेट बँक ऑफ इंडिया** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने मिक्यरिटायदेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲमेटम ॲन्ड एन्फोर्मोंट ऑफ मिक्यरिट इंटरेस्ट (ॲक्ट), २००२ आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (ए-फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १७.०४.२०२५ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार मे. बीएसटी टेक्सटाइल मिल्स प्राय. लि. यांस आणि हमीदार श्री मुकेश त्यागी आणि श्रीमती संगीता त्यागी यांना १७.०४.२०२५ रोजी सूचनेतील एकूण नमूद रक्कम रु ४४,२९,८९,९५३.९२ (रुपये चौव्वेचाळीस कोटी एकोणतीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे त्रेपन्न आणि पैसे ब्याण्णव मात्र) रोजी १८.०४.२०२५ पासूनचे, खर्च, शुल्क इत्यादींसह, परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार आणि हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांच वापर करून खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा **कब्जा** सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये २१ जुलै २०२५ रोजी घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि हमीदार व सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीर्श

कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **स्टेट बँक** ऑफ इंडियास,१७.०४.२०२५ रोजी रु. ४४,२९,८९,९५३.९२ (रुपये चौव्वेचाळीस कोटी एकोणतीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे त्रेपन्न आणि पैसे ब्याण्णव मात्र) आणि १८.०४.२०२५ रोजीस पासून पुढील व्याज, खर्च आणि त्यावरील आनुषंगिक शुल्कासह.

कर्जदार आणि हमीदारांना सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध असलेल्या नेळेच्या संदर्भात कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतदींकडे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन मे. बीएसटी टेक्सटाईल मिल्स प्राय. लिमि. वैयक्तिक हमीदारांच्या नावावर स्थावर मिळकत

कार्यालय प्रीमायसेस क्र. १० ''वुड्रो'' बिल्डिंग, तिसऱ्या मजल्यावरील, वीरा देसाई रोड,

अंधेरी (पश्चिम), मुंबई, येथे स्थित असलेले श्री. मुकेश त्यागी यांच्या नावावर. (सेरसाई नोंदणी द्वारे सुरक्षा इंटरेस्ट आयडी: ४००००८६०४०३४, ॲसेट आयडी: २०००२७६९७५९२) राहण्याचा प्लॅट धारक क्र. १३२/२ बुड्रामेरी, २-ए बिल्डिंग, ए न्यू लिंक रोड, शांतीवन

जवळ, आझाद नगर पोस्ट ऑफिस, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३ श्रीमती संगीता त्यागी (सेरसाई नोंदणी द्वारे सुरक्षा इंटरेस्ट आयडी: ४००००८६०३५०७, ॲसेट आयडी:

२०००२७६९५९८७) (पारमिता चक्रवर्ती)

मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी दिनांक: २१.०७.२०२५ सरफैसी कायदा २००२ अंतर्गत

पराग पारीख फायनान्शियल एडव्हायजरी सर्व्हिसेस लिमिटेड

सीआयएन: यु६७१९०एमएच१९९२पीएलसी०६८९७० **नोंद. आणि कॉर्पो. कार्या.:** ८१ /८२, ८वा मजला, साखर भवन, रामनाथ गोएंका मार्ग २३०, निरमन पॉईंट , मुंबई - ४०००२१. दूर: ९१ २२ ६१४०६५५५ फॅक्स: ९१ २२ २२८४६५५३ झेमल : services@ppfas.com वेब : www.ppfas.com

कंपनीची वार्षिक सर्वसाधारण बैठक आणि रेकॉर्ड तारीख याबाबत सूचना

पाद्वारे **सूचना** देण्यात येत आहे की पराग पारीख फायनान्शियल एडव्हायजरी सर्व्हिसेस लिमिटेर 'पीपीएफएएस''/''कंपनी'')च्या सभासदांची ३३वी वार्षिक सर्वसाधारण बैठक ''एजीएम/बैठक'') **सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ रोजी** दुपारी ४. वाजता (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/इतर दृकश्राव्य माध्यम (''ओएव्हीएम'') द्वारे घेण्यात येणार असून त्यामध्ये एजीएमच्या सूचनेत निर्धारित, व्यवसाय विचारात घ्यायचे आहेत.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए ) परिपत्रक क्र . १४/२०२० दिनांकीत एप्रिल ८, २०२० परिपत्रक क्र. १७/२०२० दिनांकीत एप्रिल १३, २०२०, परिपत्रक क्र. २०/२०२० दिनांकीत मे ०५, २०२०, २/२०२२ दिनांकीत मे ०५, २०२२, १०/२०२२ दिनांकीत डिसेंबर २८, २०२२, ०९/२०२३ दिनांकीत सप्टेंबर २५,२०२३ आणि ०९/२०२४ सप्टेंबर १९, २०२४ (एकत्रितरित्या '**'एमसीए परिपत्रकें**' म्हणून संदर्भित) द्वारा सामायिक स्थळी सभासदांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएम घेण्यासाठी परवानगी दिली आहे. कंपनी कायदा २०१३ (''कायदा''), एमसीए परिपत्रके यांच्या पूर्ततेने, कंपनीच्या सभासदांची जीएम व्हीसी 'ओएव्हीएम द्वारे घेण्यात येईल.

आर्थिक वर्ष २०२४-२५ करिता वार्षिक अहवालासोबत एजीएम ची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरुपाद्वारे अशाच सभासदांना पाठवण्यात येईल ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीज सोबत नोंदवलेले असतील. सदर सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.ppfas.com वर सद्धा उपलब्ध होईल. वार्षिक सर्वसाधारण सभेत सामील होण्याच्या सचना एजीएम च्या सूचनेमध्ये देण्यात येतील. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएम साठी उपस्थित राहणाऱ्या सभासदांना कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने गणण्यात येईल. कंपनी रिमोट ई-मतदान सुविधा (''रिमोट ई-मतदान'') त्याचप्रमाणे ई-मतदान प्रणालीची तरतूट

त्यांचे मत नोंदवण्यासाठी करेल. रिमोट ई–मतदान /ई–मतदान याकरिता तपशीलवार कार्यपद्धत आणि ई-मतदान करिता लॉगईन तपशील एजीएम च्या सूचनेत देण्यात येतील. भौतिक स्वरूपात भाग धारण करत असलेले सभासद किंवा कंपनी सोबत ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले नाहीत त्यांनी email@ppfas.com येथे ईमेल पाठवून कंपनी सोबत त्यासाठी कृपया

एजीएम (''ई-मतदान'') दरम्यान एजीएम च्या सूचनेत निर्धारित सर्व ठरावांवर सर्व सभासदान

अंतिम लाभांश करिता रेकॉर्ड तारीख आणि त्याचे पेमेंट

कंपनीने मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५ ही 'रिकॉर्ड तारीख'' म्हणून निश्चित केली आहे जी ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाकरिता अंतिम लाभांश यासाठी सदस्यांचे हक निश्चित करणे याकरिता असेल जर त्याला एजीएम मध्ये मान्यता देण्यात आली.

रेकॉर्ड तारखेस कंपनीच्या सभासदांच्या रजिस्टर वर ज्यांची नावे असतील अशा सभासदांन एजीएम च्या समाप्तीपासून ३० दिवसात अंतिम लाभांश देण्यात येईल.

अंतिम लाभांशाचे पेमेंट इलेक्ट्रॉनिक स्वरुपाद्वारे अशाच सभासदांना करण्यात येईल ज्यांनी त्यांचे बँक खात्याचे तपशील डिपॉझिटरीज/कंपनी कड़े नोंदवलेले असतील. डिव्हीडंड वॉरंट सभासदांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवण्यात येईल ज्यांनी कंपनीकडे त्यांच्या बँक खात्याचे तपशील नोंदवलेले नसतील

ही सूचना कंपनीच्या सर्व सभासदांच्या माहिती आणि लाभ याकरिता वितरित करण्यात येत आहे. संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे

पराग पारीख फायनान्शियल एडव्हायजरी सर्व्हिसेस लिमिटेड करिता स्वाक्षरी/-राजदीप जडेजा

ठिकाण : मुंबई कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी दिनांकीत: २२ जुलै, २०२५

सार्वजनिक सूचना

ाम **दिली जाते की** आमच्या अशिलांच्या सचनेनसार आम्ही रामचंद दौलतराम नंदवानी ऊर्फ रामचंद दाऊलतराम नंदवानी, नेदरलँड्सचे नागरिक, सध्या ५६, विलेमस्टड, कुरकाऊ, डच कॅरिबियन, नेदरलँड्स येथे वास्तव्यास (येथे पुढे "मालक" म्हणून संबोधले जाते) यांचे खालील तक्त्यात नमूद केलेल्या सदर मालमत्तेवरील मालकी हक्क तपासत आहोत.

प्रमाणपत्र हरवलेले / गहाळ झालेले आहे आणि सद्यस्थितीत मालकांच्या ताब्यात नाही. सर्वतोपरी प्रयत्न व बारकाईने शोध घेऊनही मूळ प्रमाणपत्र मिळवता आलेले नाही व ते सापडत नसलेले / मिळून न आलेले आहे.

कोणतीही व्यक्ती / संस्था व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब, कंपनी, बँक, वित्तीय संस्था, बिगर-बँकिंग वित्तीय संस्था, भागीदारी फर्म, मर्यादित दायित्व भागीदारी, व्यक्तींची संघटना किंवा संघ. कर्जदाता व/किंवा कर्जसंकलन संस्था यांना सदर मालमत्तेवर किंवा तिच्या कोणत्याही भागावर खाली नमूद केलेल्या प्रकारे कोणताही हक, लाभ, स्वारस्य, दावा, हरकत, मागणी, हिस्सा अथवा हितसंबंध असल्यास, जसे की: वारसा, विक्री, हस्तांतरण, समभाग, गहाण (मळ हक्कपत्रांच्या ठेवीसह अथवा अन्यथा), तारण, भाडेपटटा, उपभाडेपट्टा, हायपोथेक, लायन, केअरटेकर हक्क, लीव्ह अँड लायसन्स, ॲसाईनमेंट, भाडेकरार, भेट, अदलाबदल, भार, संपादन, सामंजस्य करार, कौटुंबिक करार / सेटलमेंट, वसीयत, लाभार्थी, उत्तराधिकार, देखभाल, हक्कमार्ग, ट्रस्ट, तांबा, मुक्तता, हक्कत्याग, कोणत्याही प्रकारचा करार, कागटपत्र, लेखी दस्तऐवज, आदेश, कोर्टाचा निर्णय, विकास अधिकार, भागीदारी, रस्ता किंवा इतर हक्कमार्ग, लिस पेंडन्स, खटला, न्यायालयीन / निमन्यायालयीन प्राधिकरणाचा आदेश, आरक्षण, पॉवर ऑफ ॲटर्नी, एफएसआय वापर, दायित्व किंवा अन्य कोणतेही करारिनष्ठ बंधन याविषयी त्यांनी त्यांचा दावा या सूचनेच्या प्रसिद्धीपासून **१४ (चौदा) दिवसांच्या** आत, लेखी स्वरूपात, आवश्यक प्राव्यांसह खालील सहीकर्त्याच्या पत्यावर तसेच खाली नमूद ई-मेल पत्त्यावर कळवावा. अन्यथा, असे सर्व दावे, हक, हरकती, लाभ, स्वारस्य इत्यादी त्यागलेले / रद्द केलेले / अमान्य मानले जातील आणि आमच्या क्लायंटसाठी अशा कोणत्याही गोष्टी बंधनकारक राहणार नाहीत. तसेच. मालकांचा मालकी हक्ष स्पष्ट व बाजारपेठेस सादर करण्यास पात्र असल्याचे गृहीत धरले जाईल.

वरीलप्रमाणे नमूद केलेल्या मालमत्तेचा तक्ता (''सदर मालमत्ता'')

३१,५०० (एकतीस हजार पाचशे) 'बी' प्रकारचे पूर्णपणे भरलेले इकिटी समभाग, प्रत्येकी रु.१०/- किमतीचे, एकूण मूल्य रु.३,१५,०००/- (रु. तीन लाख पंधरा हजार फक्त), डिस्टिंक्टिव क्रमांक ९४६००१ ते ९७७५०० (दोन्ही सहित), मूळ शेअर प्रमाणपत्र क्र. २८, नोंदणी फोलिओ क्र. ५७, दिनांक २८ फेब्रुवारी १९९८, ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र क्र.

फ्लॅट क्रमांक बी-२४, बिल्ट-अप क्षेत्रफळ १,०५० चौ. फूट म्हणजेच ९७.५८ चौ. मीटर, दसऱ्या मजल्यावर स्थित, सोबत कार पार्किंग स्पेस क्र. बी-२४ वापरण्याचा हक्क. ही गालमत्ता रिव्हर नेस्ट या इमारतीतील असून, ती कोरेगाव पार्क, पुणे येथे स्थित आहे, सदर इमारत सुमारे ६,१०८ चौ. मीटर क्षेत्रफळाच्या जिमनीवर उभारलेली आहे, सर्वे क्र. २८/२९, प्लॉट क्र. ४ए, टीपीएस योजना संगमवाडी,

गाव घोरपडी, तालुका पुणे सिटी, जिल्हा पुणे, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा पुणे महापालिका हद्दीत.

: प्लॉट क्र. ४/बी : सर्वे क्र. ३७४ पश्चिमेस : सर्वे क्र. ३० उत्तर टक्षिण : प्लॉट क्र. ३

> श्री. अविक्षित मोरल, भागीदार एस अँड आर असोसिएट्स वन वर्ल्ड सेंटर, युनिट १४०३, टॉवर २ बी, ८४१ सेनापती बापट मार्ग, लोअर परळ. मुंबई ४०० ०१३, भारत

अधिवक्ते व सॉलिसिटर्स

ठिकाण : मुंबई

वरीलप्रमाणे नमूद केलेल्या मालमत्तेचे तक्त्यातील वर्णन संपूर्ण भूखंड टाउन प्लॅनिंग स्कीम विलेपार्ले क्र. ५ अंतर्गत अंतिम भूखंड क्र. ४६२, जुना सी.टी.एस. क्र

दक्षिणेस दिनांक : २३ जुलै, २०२५

दी ग्रेटर बॉम्बे को- ऑपरेटिव्ह बँक लि.

Society Limited, 96, Walkeshwar Road, Mumbai – 400 006 The Vendor has represented to our client that -

b) M/s. Kajal Developers and the tenant entered into a Memorandum of

ternative Accommodation to the vendor herein vide agreement dated 18/04/2002.

deemed to have been waived abandoned given up and/or discharged.

Date: 23.07.2025

AX65/Sarafaesi 13/4 /2025-26 दिनांक: १८.०७.२०२५

कर्जदार, यांनी सदर थकीत रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने येथे वरील नमूद कर्जदार आणि

**एकेचाळीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर आणि पैसे त्र्याण्णव मात्र** भाराअधीन राहील. . तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुर्दीनुसार

वेषय: आपल्या प्रलंबित लाभांशाची मागणी २३ ऑक्टोबर, २०२५ पूर्वी करावी, अन्यथा आपल्या

(आयईपीएफ) प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. भायईपीएफ नियमांनुसार, कंपनीने संबंधित समभागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर वैयक्तिक पत्रव्यवहा

नमूद नमुन्यात भरून, कंपनीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून केएफ इन टेक्नोलॉजी लिमिटेड (कंपनीचे

रक्कम तसेच इकिटी समभाग आयईपीएफ प्राधिकरणाकडे वर्ग करू.

डिस्ट्रीट, नानकरामगुड्डा, हैदराबाद - ५०००३२, टोल फ्री क्र. (भारत): १८०० ३०९ ४००१. ई-मेल: rinfra@kfintech.com. रिलायन्स इन्फ्रास्टक्चर लिमिटेड साठी

नोंदणीकत कार्यालय: रिलायन्स सेंटर, तळमजला १९. वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४०० ००१

सही/-

सारदा पात्रो

कंपनी सचिव

आयईपीएफ नियमांनुसार निश्चित केलेल्या प्रक्रियेप्रमाणे आम्ही कोणतीही पुढील पूर्वसूचना न देता लाभांशाची

.. ीआयएन : एल७५१००एमएच१९२९पीएलसी००१५३०

पुढे सूचित करण्यात येते की, सदर मालमत्तेशी संबंधित खालीलप्रमाणे नमूद मूळ शेअर

२८, नोंदणी फोलिओ क्र. ९२, दिनांक २० मे २०२४, झिनिया प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड, सीआयएन:यू४५३०९पीएन१९९१पीटीसी०६३५९८, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनीने जारी केलेले. वरील समभागांसह खालील मालमत्तेवर मालकी हक लागू

सीमा पुढीलप्रमाणे

दिनांक : २३ जुलै २०२५ स्थळ : मुंबई

कंपनी सचिव

ईमेल :objections@snrlaw.in

ठिकाण : मुंबई दिनांक : २२ जुलै, २०२५

दिनांक : २१-०७-२०२५ स्थळ : मुंबई